

Test Booklet Code & Serial No.

प्रश्नपत्रिका कोड व क्रमांक

Paper-II

COMMERCE

C

Signature and Name of Invigilator

Seat No.

1. (Signature)

(In figures as in Admit Card)

(Name)

Seat No.

2. (Signature)

(In words)

(Name)

OMR Sheet No.

(To be filled by the Candidate)

JUN - 50219**Time Allowed : 2 Hours]****[Maximum Marks : 200****Number of Pages in this Booklet : 40****Number of Questions in this Booklet : 100****Instructions for the Candidates**

- Write your Seat No. and OMR Sheet No. in the space provided on the top of this page.
- This paper consists of **100** objective type questions. Each question will carry **two** marks. **All** questions of Paper II will be compulsory. At the commencement of examination, the question booklet will be given to the student. In the first 5 minutes, you are requested to open the booklet and compulsorily examine it as follows :
 - To have access to the Question Booklet, tear off the paper seal on the edge of this cover page. Do not accept a booklet without sticker-seal or open booklet.
 - Tally the number of pages and number of questions in the booklet with the information printed on the cover page. Faulty booklets due to missing pages/questions or questions repeated or not in serial order or any other discrepancy should not be accepted and correct booklet should be obtained from the invigilator within the period of 5 minutes. Afterwards, neither the Question Booklet will be replaced nor any extra time will be given. The same may please be noted.
 - After this verification is over, the OMR Sheet Number should be entered on this Test Booklet.
- Each question has four alternative responses marked (A), (B), (C) and (D). You have to darken the circle as indicated below on the correct response against each item.
Example : where (C) is the correct response.

A

B

D
- Your responses to the items are to be indicated in the **OMR Sheet given inside the Booklet only**. If you mark at any place other than in the circle in the OMR Sheet, it will not be evaluated.
- Read instructions given inside carefully.
- Rough Work is to be done at the end of this booklet.
- If you write your Name, Seat Number, Phone Number or put any mark on any part of the OMR Sheet, except for the space allotted for the relevant entries, which may disclose your identity, or use abusive language or employ any other unfair means, you will render yourself liable to disqualification.
- You have to return original OMR Sheet to the invigilator at the end of the examination compulsorily and must not carry it with you outside the Examination Hall. You are, however, allowed to carry the Test Booklet and duplicate copy of OMR Sheet on conclusion of examination.
- Use only Blue/Black Ball point pen.
- Use of any calculator or log table, etc., is prohibited.
- There is no negative marking for incorrect answers.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना

- परिक्षार्थींनी आपला आसन क्रमांक या पृष्ठावरील वरच्या कोपऱ्यात लिहावा. तसेच आपणांस दिलेल्या उत्तरपत्रिकेचा क्रमांक त्याखाली लिहावा.
- सदर प्रश्नपत्रिकेत **100** बहुपर्यायी प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नास **दोन** गुण आहेत. या प्रश्नपत्रिकेतील **सर्व** प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
- परीक्षा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाईल. सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्ये आपण सदर प्रश्नपत्रिका उघडून खालील बाबी अवश्य तपासून घ्याव्यात.
 - प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेले सील उघडावे. सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्विकारू नये. पहिल्या पृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेची एकूण पृष्ठे तसेच प्रश्नपत्रिकेतील एकूण प्रश्नांची संख्या पडताळून घ्यावी. पृष्ठे कमी असलेली/कमी प्रश्न असलेली/प्रश्नांचा चुकीचा क्रम असलेली किंवा इतर त्रुटी असलेली सदोष प्रश्नपत्रिका सुरुवातीच्या 5 मिनिटातच पर्यवेक्षकाला परत देऊन दुसरी प्रश्नपत्रिका मागवून घ्यावी. त्यानंतर प्रश्नपत्रिका बदलून मिळणार नाही तसेच वेळही वाढवून मिळणार नाही याची कृपया विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
 - वरीलप्रमाणे सर्व पडताळून पाहिल्यानंतरच प्रश्नपत्रिकेवर ओ.एम.आर. उत्तरपत्रिकेचा नंबर लिहावा.
- प्रत्येक प्रश्नासाठी (A), (B), (C) आणि (D) अशी चार विकल्प उत्तरे दिली आहेत. त्यातील योग्य उत्तराचा रकाना खाली दर्शविल्याप्रमाणे ठळकपणे काळ/निळ करवा.
उदा. : जर (C) हे योग्य उत्तर असेल तर.

A

B

D
- या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे ओ.एम.आर. उत्तरपत्रिकेतच दर्शवावीत. इतर ठिकाणी लिहिलेली उत्तरे तपासली जाणार नाहीत.
- आत दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- प्रश्नपत्रिकेच्या शेवटी जोडलेल्या कोऱ्या पानावरच कच्चे काम करावे.
- जर आपण ओ.एम.आर. वर नमूद केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर कोठेही नाव, आसन क्रमांक, फोन नंबर किंवा ओळख पटेल अशी कोणतीही खूण केलेली आढळून आल्यास अथवा असभ्य भाषेचा वापर किंवा इतर गैरमार्गाचा अवलंब केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेस अपात्र ठरविण्यात येईल.
- परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी मूळ ओ.एम.आर. उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांकडे परत करणे आवश्यक आहे. तथापि, प्रश्नपत्रिका व ओ.एम.आर. उत्तरपत्रिकेची द्वितीय प्रत आपल्याबरोबर नेण्यास विद्यार्थ्यांना परवानगी आहे.
- फक्त निळ्या किंवा काळ्या बॉल पेनचाच वापर करावा.
- कॅलक्युलेटर किंवा लॉग टेबल वापरण्यास परवानगी नाही.
- चुकीच्या उत्तरासाठी गुण कपात केली जाणार नाही.

JUN - 50219/II—C

prepp
Your Personal Exam Guide

JUN - 50219/II—C

Commerce
Paper II
वाणिज्य
प्रश्नपत्रिका II

Time Allowed : 120 Minutes]**[Maximum Marks : 200**

Note : This Paper contains **Hundred (100)** multiple choice questions. Each question carrying **Two (2)** marks. Attempt *All* questions.

सूचना : या प्रश्नपत्रिकेत एकूण शंभर (100) बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला दोन (2) गुण आहेत. सर्व प्रश्न सोडवा.

- | | |
|---|--|
| <p>1. If each observation in a group is increased by 5, then the arithmetic mean will</p> <p>(A) Increase by 5</p> <p>(B) Not change</p> <p>(C) Decrease by 5</p> <p>(D) Decrease or increase depending upon the observations</p> <p>2. If $\bar{X} = 100$, $\sigma_x = 10$, $\bar{Y} = 200$, $\sigma_y = 15$, then :</p> <p>(A) C.V. (X) = C.V. (Y)</p> <p>(B) C.V. (X) > C.V. (Y)</p> <p>(C) C.V. (X) < C.V. (Y)</p> <p>(D) C.V. (X) = 1.5 C.V. (Y)</p> | <p>1. एका गटातील प्रत्येक निरीक्षण 5 ने वाढविल्यास मध्य</p> <p>(A) 5 ने वाढेल</p> <p>(B) बदलणार नाही</p> <p>(C) 5 ने घटेल</p> <p>(D) घटेल किंवा वाढेल हे निरीक्षणांवर अवलंबून असेल</p> <p>2. जर $\bar{X} = 100$, $\sigma_x = 10$, $\bar{Y} = 200$, $\sigma_y = 15$, तर :</p> <p>(A) विचरण गुणांक (X) = विचरण गुणांक (Y)</p> <p>(B) विचरण गुणांक (X) > विचरण गुणांक (Y)</p> <p>(C) विचरण गुणांक (X) < विचरण गुणांक (Y)</p> <p>(D) विचरण गुणांक (X) = 1.5 विचरण गुणांक (Y)</p> |
|---|--|

JUN - 50219/II—C

- | | |
|---|--|
| <p>3. If A and B are mutually exclusive and exhaustive events of Ω such that $P(A) = 2P(B)$, then $P(A) = \dots\dots\dots$</p> <p>(A) 0</p> <p>(B) $1/3$</p> <p>(C) $2/3$</p> <p>(D) 1</p> <p>4. A company can complete the job in time with probability 0.8. Suppose 5 jobs are assigned then the probability that all the jobs will be completed in time is $\dots\dots\dots$</p> <p>(A) 5×0.8</p> <p>(B) 0.8</p> <p>(C) 1</p> <p>(D) $(0.8)^5$</p> <p>5. In systematic sampling the samples drawn $\dots\dots\dots$</p> <p>(A) Are not overlapping</p> <p>(B) May be overlapping</p> <p>(C) Are non-random in nature</p> <p>(D) Are not proper representative</p> | <p>3. जर A आणि B या Ω च्या परस्परवर्जित तसेच सर्वसमावेशक घटना असतील तसेच $P(A) = 2P(B)$ असेल, तर $P(A) = \dots\dots\dots$</p> <p>(A) 0</p> <p>(B) $1/3$</p> <p>(C) $2/3$</p> <p>(D) 1</p> <p>4. एक कंपनी ठराविक प्रकारचे काम वेळेत पूर्ण करण्याची संभाव्यता 0.8 आहे. समजा अशा प्रकारची 5 कामे कंपनीस सोपविल्यास ती सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची संभाव्यता $\dots\dots\dots$ असेल.</p> <p>(A) 5×0.8</p> <p>(B) 0.8</p> <p>(C) 1</p> <p>(D) $(0.8)^5$</p> <p>5. पद्धतशीर नमुनानिवड पद्धतीने काढलेले नमुने :</p> <p>(A) परस्परव्यापी नसतात</p> <p>(B) परस्परव्यापी असतात</p> <p>(C) यादृच्छिक स्वरूपाचे नसतात</p> <p>(D) योग्य प्रतिनिधिक नसतात</p> |
|---|--|

JUN - 50219/II—C

6. The critical region in testing of hypothesis is a region of
- (A) Rejection for H_0
- (B) Rejection for H_1
- (C) Acceptance for H_0
- (D) Acceptance for H_1
7. We use Mann-Whitney U test for testing equality of means of two populations if
- (A) The samples are from normal populations with unknown variances.
- (B) The samples are from non-normal populations.
- (C) The samples are from normal populations with known variances.
- (D) The samples are unequal in size.
8. If the two regression lines are
- $$x + 2y = 5 \text{ and}$$
- $$2x + 3y = 8$$
- then the means of x and y are :
- (A) -3, 4
- (B) 2, 4
- (C) 1, 2
- (D) 2, 1
6. परिकल्पना कसोटीमध्ये निर्णयन क्षेत्र म्हणजे :
- (A) ज्यामध्ये H_0 चा त्याग केला जातो ते क्षेत्र
- (B) ज्यामध्ये H_1 चा त्याग केला जातो ते क्षेत्र
- (C) ज्यामध्ये H_0 चा स्वीकार केला जातो ते क्षेत्र
- (D) ज्यामध्ये H_1 चा स्वीकार केला जातो ते क्षेत्र
7. दोन समष्टींच्या मध्यांची समानता तपासण्यासाठी आपण मान-व्हिटने U कसोटी वापरतो जर :
- (A) नमुने प्रचरण माहीत नसलेल्या प्रसामान्य समष्टीमधून असतील तर
- (B) नमुने प्रसामान्य समष्टीमधून नसतील तर
- (C) नमुने प्रचरण माहीत असलेल्या प्रसामान्य समष्टीमधून असतील तर
- (D) नमुने असमान आकाराचे असतील तर
8. जर समाश्रयन रेषा
- $$x + 2y = 5 \text{ आणि}$$
- $$2x + 3y = 8$$
- असतील, तर x आणि y चे मध्य
- असतील.
- (A) -3, 4
- (B) 2, 4
- (C) 1, 2
- (D) 2, 1

JUN - 50219/II—C

- | | |
|--|--|
| <p>9. If X is a normal variate with mean 20 and variance 64, then $P(X > 20) = \dots\dots\dots$</p> <p>(A) 0</p> <p>(B) 20/64</p> <p>(C) 0.5</p> <p>(D) 1</p> <p>10. Arrange the following steps in research in appropriate order :</p> <p>(a) Hypothesis testing</p> <p>(b) Drawing a sample</p> <p>(c) Determining the size of sample</p> <p>(d) Conduct the survey</p> <p>(e) Decide the sampling method</p> <p>(A) a, b, c, d, e</p> <p>(B) b, c, a, d, e</p> <p>(C) e, c, b, d, a</p> <p>(D) d, e, a, b, c</p> <p>11. Another term used for 360 degree appraisal and feedback is :</p> <p>(A) Multirater</p> <p>(B) Complete appraisal</p> <p>(C) Internal and external appraisal</p> <p>(D) Periodic assessment</p> | <p>9. जर X हा चल प्रसामान्य असेल तसेच त्याचा मध्य 20 व प्रचरण 64 असेल, तर $P(X > 20) = \dots\dots\dots$ असेल.</p> <p>(A) 0</p> <p>(B) 20/64</p> <p>(C) 0.5</p> <p>(D) 1</p> <p>10. संशोधनातील पुढे दिलेल्या टप्प्यांची योग्य क्रमाने मांडणी करा :</p> <p>(a) परिकल्पना कसोटी</p> <p>(b) नमुना निवडणे</p> <p>(c) नमुना आकार ठरविणे</p> <p>(d) सर्वेक्षण करणे</p> <p>(e) नमुनानिवड पद्धती ठरविणे</p> <p>(A) a, b, c, d, e</p> <p>(B) b, c, a, d, e</p> <p>(C) e, c, b, d, a</p> <p>(D) d, e, a, b, c</p> <p>11. 360 अंश मूल्यमापन व अभिप्राय ह्यासाठी वापरली जाणारी दुसरी संज्ञा म्हणजे :</p> <p>(A) बहुमानांकन</p> <p>(B) संपूर्ण मूल्यमापन</p> <p>(C) अंतर्गत व बहिर्गत मूल्यमापन</p> <p>(D) ठराविक वेळाने केलेले मूल्यमापन</p> |
|--|--|

JUN - 50219/II—C

- | | |
|--|---|
| <p>12. is <i>not</i> the part of on-the-job training method.</p> <p>(A) Apprenticeship</p> <p>(B) Simulation</p> <p>(C) Coaching</p> <p>(D) Internship</p> | <p>12. हा कामावरील प्रशिक्षणाच्या पद्धतीचा भाग नाही.</p> <p>(A) शिकाउउमेदवार पद्धती</p> <p>(B) अनुकरण पद्धती/सदृशीकरण पद्धती</p> <p>(C) मार्गदर्शन पद्धती</p> <p>(D) अंतर्वासिता पद्धती</p> |
| <p>13. suggests that managerial knowledge may be transferred from one country to another and from another within the same country.</p> <p>(A) Universality of Management</p> <p>(B) Scientific Management</p> <p>(C) Professional Management</p> <p>(D) Administrative Management</p> | <p>13. हे असे सूचित करते की व्यवस्थापकीय ज्ञान हे एका देशातून दुसऱ्या देशात व त्याच देशाच्या दुसऱ्या भागात हस्तांतरित होऊ शकते.</p> <p>(A) व्यवस्थापनाचे सार्वत्रिकीकरण/वैश्विकता</p> <p>(B) शास्त्रीय व्यवस्थापन</p> <p>(C) व्यावसायिक व्यवस्थापन</p> <p>(D) प्रशासकीय व्यवस्थापन</p> |
| <p>14. is used to evolve behavioural description of a job.</p> <p>(A) Critical Incident Technique</p> <p>(B) Position Analysis Questionnaire/Technique</p> <p>(C) Task inventory Analysis Technique</p> <p>(D) Method Analysis</p> | <p>14. कोणत्याही कार्याचे वर्तनात्मक वर्णन तयार करण्यासाठी चा उपयोग केला जातो.</p> <p>(A) महत्त्वपूर्ण घटनांच्या उपयोगासंबंधीचे तंत्र</p> <p>(B) स्थिती विश्लेषण प्रश्नावली/तंत्र</p> <p>(C) कामगिरी आढावा विश्लेषण तंत्र</p> <p>(D) पद्धती विश्लेषण</p> |

JUN - 50219/II—C

- | | |
|---|--|
| <p>15. is concerned with physical location, management of buildings and equipments.</p> <p>(A) Ad hoc Planning</p> <p>(B) Formal Planning</p> <p>(C) Standing Planning</p> <p>(D) Physical Planning</p> | <p>15. हे भौतिक स्थान, इमारतींचे व उपकरणांचे व्यवस्थापन ह्याचेशी संबंधित आहे.</p> <p>(A) तदर्थ नियोजन</p> <p>(B) औपचारिक नियोजन</p> <p>(C) स्थिर/स्थायी नियोजन</p> <p>(D) भौतिक नियोजन</p> |
| <p>16. is a technique for planning and controlling complex projects and for scheduling the resources required for such projects.</p> <p>(A) Complexities Analysis</p> <p>(B) Network Analysis</p> <p>(C) Financial Analysis</p> <p>(D) Internal Analysis</p> | <p>16. गुंतागुंतीच्या/किचकट प्रकल्पांचे नियोजन व नियंत्रण व अशा प्रकल्पांसाठी लागणाऱ्या साधनसामग्रीचे वेळापत्रक करण्याचे तंत्र म्हणजे :</p> <p>(A) गुंतागुंतीचे विश्लेषण</p> <p>(B) संजाल विश्लेषण</p> <p>(C) वित्तीय विश्लेषण</p> <p>(D) अंतर्गत विश्लेषण</p> |
| <p>17. signifies all out efforts for increase in production, creation of spirit of mutual trust and develop scientific attitude towards problem solving.</p> <p>(A) Time study</p> <p>(B) Mental Revolution</p> <p>(C) Motion study</p> <p>(D) Works study</p> | <p>17. उत्पादनवाढीसाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करणे, परस्पर विश्वासाची भावना निर्माण करणे व समस्या सोडविण्यासाठी शास्त्रीय प्रवृत्ती विकसित करणे म्हणजे :</p> <p>(A) वेळ अभ्यास</p> <p>(B) वैचारिक/मानसिक क्रांती</p> <p>(C) गती अभ्यास</p> <p>(D) कार्य अभ्यास</p> |

JUN - 50219/II—C

- | | |
|---|--|
| <p>18. The process resolving the differences between union and management in the absence of any third party is widely designated as</p> <p>(A) Adjudication</p> <p>(B) Arbitration</p> <p>(C) Collective bargaining</p> <p>(D) Conciliation</p> | <p>18. कामगार संघटना व व्यवस्थापन ह्यांचे मधील मतभेद तिसऱ्या पक्षाची मदत न घेता सोडविण्याच्या प्रक्रियेला सर्वदूर असे म्हणतात.</p> <p>(A) अभिनिर्णय</p> <p>(B) लवाद</p> <p>(C) सामुदायिक वाटाघाटी</p> <p>(D) समेट</p> |
| <p>19. Which one of the following is <i>not</i> the factor that affects the span of control ?</p> <p>(A) Similarities of functions</p> <p>(B) Geographical closeness of employees</p> <p>(C) Capacity of subordinates</p> <p>(D) Delegation</p> | <p>19. खालीलपैकी कोणता घटक नियंत्रण कक्षावर परिणाम करत नाही ?</p> <p>(A) कार्यामधील सारखेपणा</p> <p>(B) कर्मचाऱ्यांची भौगोलिक निकटता (जवळीक)</p> <p>(C) कनिष्ठांची क्षमता</p> <p>(D) प्रदान</p> |
| <p>20. is <i>not</i> off the job training method.</p> <p>(A) Vestibule</p> <p>(B) Simulation</p> <p>(C) Business games</p> <p>(D) Special assignments</p> | <p>20. ही कार्यबाह्य (off the job) प्रशिक्षण पद्धतीत येत नाही.</p> <p>(A) प्रवेश प्रशिक्षण/प्रकोष्ठ</p> <p>(B) अनुकृती (सदृशीकरण)</p> <p>(C) व्यवसाय खेळ</p> <p>(D) विशेष नेमून दिलेले काम/विशेष अभिहस्तांकन</p> |

JUN - 50219/II—C

- | | |
|---|--|
| <p>21. it is a risk arising out of human errors, technical faults, infrastructure breakdown and faulty systems ?</p> <p>(A) Exchange risk</p> <p>(B) Settlement risk</p> <p>(C) Gap risk</p> <p>(D) Operational risk</p> | <p>21. मानवी चुका, तांत्रिक दोष, पायाभूत सुविधांमधील बिघाड तसेच सदोष प्रणाली या कारणांमुळे जोखीम निर्माण होते.</p> <p>(A) विनिमय जोखीम</p> <p>(B) परिपूर्णता जोखीम</p> <p>(C) अंतर जोखीम</p> <p>(D) कार्यात्मक जोखीम</p> |
| <p>22. In case of debentures, the investors are given the option to convert their investment in the form of equity shares of the company.</p> <p>(A) Fully convertible</p> <p>(B) Partly convertible</p> <p>(C) Non-convertible</p> <p>(D) Optionally convertible</p> | <p>22. या ऋणपत्रांच्या संदर्भात गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक कंपनीच्या समभागांमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो ?</p> <p>(A) पूर्णपणे परिवर्तनीय</p> <p>(B) अंशतः परिवर्तनीय</p> <p>(C) अपरिवर्तनीय</p> <p>(D) पर्याप्तपणे परिवर्तनीय</p> |
| <p>23. are the persons legally permitted to deal in or handle transactions related to foreign exchange as per FEMA 1999.</p> <p>(A) Underwriters</p> <p>(B) Authorised persons</p> <p>(C) Taraniwala</p> <p>(D) Joggers</p> | <p>23. परकीय चलन नियमन अधिनियम, 1999 अन्वये या व्यक्तींना परकीय चलनाचे व्यवहार करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.</p> <p>(A) विमा दलाल</p> <p>(B) अधिकृत व्यक्ती</p> <p>(C) तराणीवाला</p> <p>(D) सटोडीया</p> |

JUN - 50219/II—C

- | | |
|---|---|
| <p>24. is a communication system which provides transmission of financial messages, certifying the authenticity, across the globe between members.</p> <p>(A) RTGS</p> <p>(B) NEFT</p> <p>(C) SWIFT</p> <p>(D) FINFAST</p> <p>25. Bank should classify an account as NPA only if the interest charged during any quarter is not serviced fully within from the end of quarter.</p> <p>(A) 90 days</p> <p>(B) 180 days</p> <p>(C) 360 days</p> <p>(D) 450 days</p> <p>26. is an indirect instrument of credit control used by the RBI to meet day to day liquidity mismatches in the system and check volatility in the short-term money market.</p> <p>(A) Credit monitoring arrangement (CMA)</p> <p>(B) Liquidity adjustment facility (LAF)</p> <p>(C) Credit authorization scheme (CAS)</p> <p>(D) Market stabilization scheme (MSS)</p> | <p>24. जागतिक स्तरावरील सदस्यांच्या आर्थिक संदेशांच्या विश्वसनीयतेस प्रमाणित करणारी संप्रेषण प्रणाली</p> <p>(A) RTGS</p> <p>(B) NEFT</p> <p>(C) SWIFT</p> <p>(D) FINFAST</p> <p>25. जर एखाद्या अग्रिमावरील व्याजविहित त्रैमासिक कालावधीत जर कर्जदाराने अदा केले नाही तर अधिकोष त्या अग्रिमाचे अनुत्पादक मालमत्ता म्हणून मुदतीनंतर वर्गीकरण करू शकते.</p> <p>(A) 90 दिवस</p> <p>(B) 180 दिवस</p> <p>(C) 360 दिवस</p> <p>(D) 450 दिवस</p> <p>26. अल्पकालीन नाणेबाजारातील उच्चावचने नियंत्रित करण्यासाठी व दैनिक तरलता असंतुलन दूर करण्यासाठी भारतीय रिझर्व बँके तर्फे वापरले जाणारे पतनियंत्रणाचे अप्रत्यक्ष साधन म्हणजे :</p> <p>(A) अल्पकालीन नाणे बाजार</p> <p>(B) तरलता समायोजन सुविधा</p> <p>(C) प्राधिकृत पतयोजना</p> <p>(D) बाजारपेठ स्थैर्य योजना</p> |
|---|---|

JUN - 50219/II—C

- | | |
|--|---|
| <p>27. The balance of a joint account in the name of X, Y and Z should be paid on the death of X :</p> <p>(A) To the legal representative of X</p> <p>(B) To Y and Z</p> <p>(C) To Y or Z</p> <p>(D) To the legal representative of X, Y and Z</p> | <p>27. क्ष, य व झ यांच्या संयुक्त खात्यावरील जमा रक्कम क्ष च्या मृत्यूनंतर कोणास अदा करण्यात येईल ?</p> <p>(A) क्ष च्या कायदेशीर प्रतिनिधीस</p> <p>(B) य व झ यांना</p> <p>(C) य किंवा झ यांना</p> <p>(D) क्ष, य व झ यांच्या कायदेशीर प्रतिनिधीस</p> |
| <p>28. The main purpose of insurance is :</p> <p>(A) Compensate the loss</p> <p>(B) Provide security</p> <p>(C) Share the losses of few people among many</p> <p>(D) Indemnification</p> | <p>28. विम्याचा मुख्य हेतू हा आहे.</p> <p>(A) तोटा भरपाई</p> <p>(B) सुरक्षितता देणे</p> <p>(C) थोड्या लोकांचे नुकसान जास्त लोकांमध्ये वाटणे</p> <p>(D) क्षतिपूर्तीकरण</p> |
| <p>29. Secondary financing of bills or credit portfolio already financed by banks or institutions as a support to primary financiers is termed as</p> <p>(A) Refinance</p> <p>(B) Supplementary finance</p> <p>(C) Counter finance</p> <p>(D) Demand based finance</p> | <p>29. प्राथमिक वित्तपुरवठादारांना अधिकोष किंवा वित्त संख्यामार्फत साहाय्यभूत म्हणून दुय्यम प्रपत्रांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य किंवा रोखेसंग्रहाद्वारे अर्थपुरवठा म्हणजे :</p> <p>(A) पुनर्वित्त</p> <p>(B) पुरवणी वित्त</p> <p>(C) प्रतिवित्त</p> <p>(D) मागणी आधारित वित्त पुरवठा</p> |

JUN - 50219/II—C

- | | |
|---|---|
| <p>30. Pre-matured payment of term loan will result in interest rate risk of type.</p> <p>(A) Basic risk</p> <p>(B) Yield curve risk</p> <p>(C) Embedded option risk</p> <p>(D) Mismatch risk</p> <p>31. Functions of physical supply include :</p> <p>(A) Buying, Assembling, Selling</p> <p>(B) Transportation, Storage</p> <p>(C) Standardisation, Grading, Packaging, Labelling</p> <p>(D) Transport, Grading and Storage</p> <p>32. method of pricing strategies assumes that sales and profits are independent of costs, but are dependent on the demand.</p> <p>(A) Break-even pricing</p> <p>(B) Market based pricing</p> <p>(C) Competition oriented pricing</p> <p>(D) Affordability based pricing</p> | <p>30. मुदत कर्जाचे मुदतीआधी शोधन केल्यास त्यातून व्याजदरविषयक पद्धतीची जोखीम निर्माण होईल.</p> <p>(A) मूलभूत जोखीम</p> <p>(B) परतावा वक्र जोखीम</p> <p>(C) अंतर्स्थापित पर्याय जोखीम</p> <p>(D) विजोड जोखीम</p> <p>31. प्रत्यक्ष पुरवठा कार्यामध्ये अंतर्भाव होतो.</p> <p>(A) खरेदी, जुळवणी, विक्री</p> <p>(B) वाहतूक, साठवणूक</p> <p>(C) प्रमाणीकरण, प्रतवारी, वेष्टन, चिन्हांकन</p> <p>(D) वाहतूक, प्रतवारी, साठवणूक</p> <p>32. किंमत पद्धतीचे धोरणात विक्री आणि नफा हे खर्चावर आधारित नाही परंतु मागणीवर अवलंबून आहे.</p> <p>(A) समच्छेदन बिंदू आधारित किंमत</p> <p>(B) बाजारपेठ आधारित किंमत</p> <p>(C) स्पर्धा आधारित किंमत</p> <p>(D) परवडण्यायोग्य किंमत</p> |
|---|---|

JUN - 50219/II—C

- | | |
|--|---|
| <p>33. In pricing method of service marketing, a marketer chooses to charge low price for a basic service to attract customers but every extra service above basic is charged additionally high.</p> <p>(A) Differential pricing</p> <p>(B) Discount pricing</p> <p>(C) Diversionary pricing</p> <p>(D) High price maintenance pricing</p> <p>34. In the case of some market leaders, the companies are very highly respected that the channel members are proud to be associated with them is known as</p> <p>(A) Reward power</p> <p>(B) Coercive power</p> <p>(C) Expert power</p> <p>(D) Referent power</p> <p>35. describes how and where information gets into memory.</p> <p>(A) Memory retrieval</p> <p>(B) Memory reconstructive</p> <p>(C) Memory encoding</p> <p>(D) Memory decoding</p> | <p>33. या सेवा विपणनाच्या किंमत पद्धतीत विक्रेता ग्राहक आकर्षित करण्यासाठी मूळ सेवेला कमी किंमत आकारतो परंतु त्यापुढील मूळ सेवे व्यतिरिक्तच्या प्रत्येक सेवेसाठी तो अधिकची जादा किंमत आकारतो.</p> <p>(A) विभेदक किंमत</p> <p>(B) कसर किंमत</p> <p>(C) अपसारी श्रेणी किंमत</p> <p>(D) परिरक्षा आकार अधिक किंमत</p> <p>34. वितरण साखळीतील सहयोगी घटकांना बाजार नेतृत्व करणाऱ्या कंपन्यांसोबत राहणे अभिमानास्पद वाटते यास म्हणतात.</p> <p>(A) बक्षिस बळ</p> <p>(B) सक्तीचे बळ</p> <p>(C) तज्ञ बळ</p> <p>(D) संदर्भ बळ</p> <p>35. स्मरणशक्तीमध्ये माहिती कोठून व कशी येते याचे वर्णन मध्ये आहे.</p> <p>(A) स्मृती पुनर्प्राप्ती</p> <p>(B) स्मृतीची पुनर्स्थापना</p> <p>(C) स्मृतीचे सांकेतिकीकरण</p> <p>(D) स्मृतीचे नीरसांकेतिकीकरण</p> |
|--|---|

JUN - 50219/II—C

36. A customer strongly prefers a specific brand once will not accept a substitute is
- (A) Brand recognition
(B) Brand insistence
(C) Brand preference
(D) Brand loyalty
37. is one of the additional factor hindering new proudcer development, which suggest companies must aim their new products at smaller market segments and this can mean lower sales and profits for each product.
- (A) Shortage of important ideas in certain areas
(B) Social and governmental constraints
(C) Fragmental markets
(D) Cost of development
38. Rising sales at increasing rate is witnessed in
- (A) Maturity stage
(B) Growth stage
(C) Introduction stage
(D) Decline stage
36. ज्यावेळी एखादा ग्राहक विशिष्ट चिन्हांकीत किंवा प्रतिमेचा माल (ब्रँड) पसंत करतो व पर्यायी उत्पादनाचा स्वीकार करत नाही यास असे म्हणतात.
- (A) चिन्ह/प्रतिमा मान्यता
(B) चिन्ह/प्रतिमा आग्रह
(C) चिन्ह/प्रतिमा प्राधान्य
(D) चिन्ह/प्रतिमा निष्ठा
37. कंपन्यांनी त्यांच्या नवीन उत्पादनासाठी छोट्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. परंतु यामुळे विक्री तसेच नफा यावर प्रतिकूल परिणाम होतो. नवीन उत्पादनाच्या विकसनातील हा एक महत्त्वाचा अडथळा आहे. या अडथळ्यास असे म्हणतात.
- (A) विशिष्ट विभागात महत्त्वपूर्ण कल्पनांची उणीव
(B) सामाजिक व शासकीय संरोध
(C) खंडीकृत बाजारपेठ
(D) विकसनासाठीचा खर्च किंवा परिच्यय
38. वाढत्या किंमतीसोबतच विक्रीदरातही वाढ होणे हे या अवस्थेत अनुभवास येथे.
- (A) परिपक्वता अवस्था
(B) वृद्धी अवस्था
(C) परिचय अवस्था
(D) अपकर्ष अवस्था

JUN - 50219/II—C

- | | |
|--|---|
| <p>39. is a form of licencing where the parent company grants another independent company the right to do business in a prescribed manner.</p> <p>(A) Franchising</p> <p>(B) Contract manufacturing</p> <p>(C) Strategic alliance</p> <p>(D) Licencing</p> <p>40. Customer satisfaction is no longer good enough to survive in today's competitive market. What is needed is</p> <p>(A) Customer orientation</p> <p>(B) Customer retention</p> <p>(C) Building customer relationship</p> <p>(D) Customer delight</p> <p>41. Section of Indian Contract Act, 1872 defines contract as an agreement enforceable by law.</p> <p>(A) 2(h)</p> <p>(B) 2(b)</p> <p>(C) 2(e)</p> <p>(D) 2(d)</p> | <p>39. जेव्हा पालक कंपनी दुसऱ्या स्वतंत्र कंपनीला विशिष्ट विहितप्रकारे व्यवसाय करण्याची अनुमती देते, त्यास असे म्हणतात.</p> <p>(A) मताधिकार</p> <p>(B) करार उत्पादन</p> <p>(C) धोरणात्मक सहयोग</p> <p>(D) अनुज्ञप्ती</p> <p>40. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ ग्राहकाची संतुष्टी हीच पुरेशी नसून त्यासोबतच याचीही गरज आहे.</p> <p>(A) ग्राहक उद्बोधन</p> <p>(B) ग्राहक टिकविणे</p> <p>(C) ग्राहकांशी असणारे नाते दृढ करणे</p> <p>(D) ग्राहक प्रमोद</p> <p>41. भारतीय प्रसंविदा कायदा, 1872 नुसार, प्रसंविदा म्हणजे कायद्याने अंमलबजावणी योग्य असणारा करार :</p> <p>(A) 2(एच)</p> <p>(B) 2(बी)</p> <p>(C) 2(इ)</p> <p>(D) 2(ड)</p> |
|--|---|

JUN - 50219/II—C

- | | |
|--|---|
| <p>42. Chapter V of the Maharashtra Goods and Service Tax Act, 2017 deals with</p> <p>(A) Input tax credit</p> <p>(B) Time and value of supply</p> <p>(C) Levy and collection of tax</p> <p>(D) Administration</p> | <p>42. महाराष्ट्र वस्तु व सेवा कायदा 2017 च्या प्रकरण 5 शी संबंधित आहे.</p> <p>(A) क्षेप कर जमा</p> <p>(B) पुरवठ्याचा समय व मूल्य</p> <p>(C) करआकारणी व कर संकलन</p> <p>(D) प्रशासन</p> |
| <p>43. What is the time limit to get the information concerning with the life and liberty of a person as per RTI Act, 2005 ?</p> <p>(A) 24 Hours</p> <p>(B) 48 Hours</p> <p>(C) 5 Days</p> <p>(D) 10 Days</p> | <p>43. माहिती अधिकार कायदा, 2005 नुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवन व स्वतंत्रतेविषयक माहिती प्राप्त करण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा किती आहे ?</p> <p>(A) 24 तास</p> <p>(B) 48 तास</p> <p>(C) 5 दिवस</p> <p>(D) 10 दिवस</p> |
| <p>44. As per section 24 of IPR Act, the term of copyright in Posthumous works is years.</p> <p>(A) 30</p> <p>(B) 40</p> <p>(C) 10</p> <p>(D) 60</p> | <p>44. बौद्धिक संपदा अधिकार अधिनियमाच्या 24व्या कलमानुसार व्यक्तीच्या निधनानंतर वर्षे प्रताधिकार अबाधीत राहतात.</p> <p>(A) 30</p> <p>(B) 40</p> <p>(C) 10</p> <p>(D) 60</p> |

JUN - 50219/II—C

45. What is the validity of the GST registration certificate ?

- (A) One year
- (B) Ten years
- (C) Validity till it is cancelled
- (D) Five years

46. Match the following groups :

Group-I

- (i) Trade Mark Act
- (ii) Copyright Act
- (iii) Patent Act
- (iv) Design Act

Group-II

- (a) Year 1999
- (b) Year 1957
- (c) Year 1970
- (d) Year 2000
- (A) (a-i), (b-ii), (c-iii), (d-iv)
- (B) (a-iv), (b-iii), (c-ii), (d-i)
- (C) (a-ii), (b-i), (c-iv), (d-iii)
- (D) (a-iii), (b-iv), (c-i), (d-ii)

45. वस्तू व सेवा कराच्या नोंदणी प्रमाणपत्राची वैधता किती असते ?

- (A) एक वर्षे
- (B) दहा वर्षे
- (C) प्रमाणपत्र रद्द होईपर्यंत
- (D) पाच वर्षे

46. जोड्या जुळवा :

गट-I

- (i) ट्रेडमार्क ॲक्ट
- (ii) कॉपीराईट ॲक्ट
- (iii) पेटेंट ॲक्ट
- (iv) डिझाईन ॲक्ट

गट-II

- (a) सन 1999
- (b) सन 1957
- (c) सन 1970
- (d) सन 2000
- (A) (a-i), (b-ii), (c-iii), (d-iv)
- (B) (a-iv), (b-iii), (c-ii), (d-i)
- (C) (a-ii), (b-i), (c-iv), (d-iii)
- (D) (a-iii), (b-iv), (c-i), (d-ii)

JUN - 50219/II—C

- | | |
|--|--|
| <p>47. Section of the Competition Act, 2002 deals with goods.</p> <p>(A) 2(i)</p> <p>(B) 2(a)</p> <p>(C) 2(b)</p> <p>(D) 2(h)</p> | <p>47. स्पर्धा कायदा 2002 चे कलम हे वस्तुंशी संबंधित आहे.</p> <p>(A) 2(i)</p> <p>(B) 2(a)</p> <p>(C) 2(b)</p> <p>(D) 2(h)</p> |
| <p>48. Which of the following is <i>not</i> an example of termination of agency by operation of law ?</p> <p>(A) Agreement</p> <p>(B) Expiry of time</p> <p>(C) Death of either party</p> <p>(D) Dissolution of company</p> | <p>48. कायद्याच्या हस्तक्षेपामुळे पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत अभिकरणाचा करार रद्द होत नसल्याचे उदाहरण नाही ?</p> <p>(A) करार</p> <p>(B) कालबाह्यता</p> <p>(C) करारातील एका पक्षाचे निधन</p> <p>(D) कंपनीचे अवसायन</p> |
| <p>49. As per the Right to Information Act, 2005 first appeal shall be disposed off by the first appellate authority within days from the date of its receipt.</p> <p>(A) 40 Days</p> <p>(B) 30 Days</p> <p>(C) 60 Days</p> <p>(D) 50 Days</p> | <p>49. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार, पहिले अपील प्राप्त झाल्यानंतर ते इतक्या दिवसांच्या आत प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने निकाली काढणे आवश्यक आहे.</p> <p>(A) 40 दिवस</p> <p>(B) 30 दिवस</p> <p>(C) 60 दिवस</p> <p>(D) 50 दिवस</p> |

JUN - 50219/II—C

50. A limited liability partnership is to have at least two members as per section of LLP Act, 2008.

- (A) 14
- (B) 13
- (C) 16
- (D) 6

51. Which of the following is *not* an 'Agricultural Income' under Income Tax Act, 1961 ?

- (A) Sale of replanted trees
- (B) Income from growing flowers and creepers
- (C) Salary of partner from a firm engaged in agricultural operations
- (D) Income from supply of water from a tank in agricultural land

50. मर्यादित जबाबदारी असणाऱ्या भागीदारी संस्थेत (LLP) मर्यादित जबाबदारी भांडवली संस्था कायदा, 2008 कलम नुसार किमान दोन सदस्य असणे आवश्यक आहे.

- (A) 14
- (B) 13
- (C) 16
- (D) 6

51. भारतीय आयकर कायदा, 1961 अन्वये पुढीलपैकी कोणते कृषी उत्पन्न **नाही** ?

- (A) पुनरोपण केलेल्या झाडांची विक्री
- (B) फुले व वेली यांच्या लागवडीतून प्राप्त झालेले उत्पन्न
- (C) कृषी संबंधित उपक्रमातील भागीदारी संस्थेच्या भागीदारास मिळणारे वेतन
- (D) शेतजमिनीतील पाणी टँकरद्वारे पुरवठा करून प्राप्त झालेले उत्पन्न

JUN - 50219/II—C

52. Mr. Rajesh is Indian citizen, went to Canada for the first time for the purpose of employment on 10th May, 2018. He came back to India on 19th Nov., 2018. His residential status for the assessment year 2019-20 will be :

- (A) Resident
- (B) Non-resident
- (C) Resident but not ordinarily resident
- (D) Foreign citizen

53. Which of the following allowances is *not* taxable in the hands of employee ?

- (A) City compensatory allowance
- (B) Tiffin allowance
- (C) Dearness allowance
- (D) Allowance from UNO in India

52. श्री. राजेश हे भारतीय नागरिक असून ते 10 मे, 2018 रोजी कॅनडा येथे पहिल्यांदा नोकरीसाठी गेले. ते 19 नोव्हेंबर, 2018 रोजी भारतात परतले. करनिर्धारण वर्ष 2019-20 मध्ये त्यांच्या निवासी दर्जा होता.

- (A) निवासी
- (B) अनिवासी
- (C) निवासी परंतु सामान्यतः अनिवासी
- (D) परकीय नागरिक

53. कर्मचार्यास प्राप्त होणारा पुढीलपैकी कोणता भत्ता करपात्र **नाही** ?

- (A) शहर भरपाई भत्ता
- (B) भोजन भत्ता
- (C) महागाई भत्ता
- (D) संयुक्त राष्ट्रसंघातर्फे भारतात प्राप्त होणारा भत्ता

JUN - 50219/II—C

54. Which of the following income will be taxable as income from house property ?

- (A) Letting of farm house
- (B) Letting of an office building
- (C) Letting of open plot for running petrol pump
- (D) Sub-letting of house

55. Mr. Anil is carrying on manufacturing business of engineering goods. His data regarding machinery used for business is as follows :

Date	Particulars	Amount
1-4-18	Opening W.D.V.	15,00,000
30-9-18	Machinery sold at (Book value ₹ 2,50,000)	3,00,000
10-11-18	New Machinery purchased	6,00,000

Depreciation u/s 32 of Income Tax Act, 1961 will be :

- (A) ₹ 2,85,000
- (B) ₹ 2,25,000
- (C) ₹ 2,33,500
- (D) ₹ 4,27,000

54. खालीलपैकी कोणते उत्पन्न घरसंपत्तीपासूनचे उत्पन्न म्हणून करपात्र होईल ?

- (A) शेतघर भाड्याने देणे
- (B) कार्यालय इमारत भाड्याने देणे
- (C) पेट्रोल पंप चालवण्यासाठी रिकामा भूखंड भाड्याने देणे
- (D) पोटभाड्याने घर देणे

55. श्री. अनिल हे अभियांत्रिकी वस्तू उत्पादनच्या व्यवसायात असून त्यांच्या व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामुग्रीची माहिती पुढीलप्रमाणे आहे :

दिनांक	तपशील	रक्कम
1-4-18	सुरुवातीचे शिल्लक मूल्य	15,00,000
30-9-18	यंत्रसामुग्री विक्री रक्कम जमा (पुस्तकी किंमत ₹ 2,50,000)	3,00,000
10-11-18	नवीन यंत्रसामुग्री खरेदी	6,00,000

आयकर कायदा 1961 मधील कलम 32 नुसार घसारा इतका असेल.

- (A) ₹ 2,85,000
- (B) ₹ 2,25,000
- (C) ₹ 2,33,500
- (D) ₹ 4,27,000

JUN - 50219/II—C

56. Which of the following is *not* an 'unpaid statutory liability' at the end of previous year u/s 43-B of the Income Tax Act, 1961 ?

- (A) G.S.T.
- (B) Interest on term loan from scheduled bank
- (C) Provision for gratuity
- (D) Interest on cash credit from a small cooperative bank

57. Profit on transfer of whole undertaking as a going concern as a slump sale after five years of setting up of a business is taxable as :

- (A) Short-term capital gain
- (B) Long-term capital gain
- (C) Income from business
- (D) Income from other sources

56. आयकर कायदा 1961 मधील कलम 43-B नुसार पुढील कोणते अदत्त सांविधिक देयत्व नाही ?

- (A) वस्तू सेवाकर
- (B) दीर्घकालीन कर्जावरील अनुसूचित बँकेसविलेले व्याज
- (C) उपदानासाठी तरतूद
- (D) छोट्या सहकारी बँकेकडून घेतलेल्या खेळत्या भांडवल कर्जावरील व्याज

57. व्यवसाय स्थापनेनंतर पाच वर्षांनी संपूर्ण उपक्रम चालू उद्योग हा सकल विक्री म्हणून हस्तांतर केल्यास होणारा नफा असतो.

- (A) अल्पमुदती भांडवली नफा
- (B) दीर्घकालीन भांडवली नफा
- (C) व्यवसायापासून प्राप्त झालेले उत्पन्न
- (D) इतर स्रोतांपासून प्राप्त झालेले उत्पन्न

JUN - 50219/II—C

58. Mr. Kumar sold his residential house property at Pune ₹ 18,00,000 on 23rd April, 2017, which was purchased by him on 11th April, 2014 for ₹ 9,70,000. Value opted for stamp duty purpose was ₹ 26,40,000. On June 16, 2017, he purchased a house at Kolhapur for ₹ 10,00,000 for the purpose of residence of his daughter. What will be the capital gain taxable in his hand for the assessment year 2018-19. C.I. for F.Y. 2017-18 was 272 :

- (A) ₹ 3,05,133
- (B) ₹ 8,30,000
- (C) NIL
- (D) ₹ 16,70,000

59. Maximum deduction for medical expenditure on the health of senior citizen person, if mediclaim insurance is not paid on his health, for A.Y. 2019-20 is :

- (A) ₹ 25,000
- (B) ₹ 30,000
- (C) ₹ 50,000
- (D) Actual expenditure incurred

58. श्री. कुमार यांनी त्यांची पुणे स्थित गृहसंपत्ती दिनांक 23 एप्रिल, 2017 रोजी ₹ 18,00,000 इतक्या किंमतीस विकली. ही गृहसंपत्ती त्यांनी दिनांक 11 एप्रिल, 2014 रोजी ₹ 9,70,000 इतक्या किंमतीस खरेदी केली होती. मुद्रांकशुल्कहेतू या मालमत्तेची किंमत ₹ 26,40,000 इतकी होती. 16 जून, 2017 रोजी श्री. कुमार यांनी कोल्हापूर येथे ₹ 10,00,000 इतक्या किंमतीची गृहसंपत्ती स्वतःच्या कन्येच्या वापरासाठी खरेदी केली. करनिर्धारण वर्ष 2018-19 साठी त्यांची भांडवली नफा करदेयता किती असेल ? परिव्यय महागाई निर्देशांक सन 2017-18 या वर्षासाठी 272 इतका आहे :

- (A) ₹ 3,05,133
- (B) ₹ 8,30,000
- (C) निरंक
- (D) ₹ 16,70,000

59. करआकारणी वर्ष 2019-20 मध्ये जर आरोग्य विमा भरला नसेल तर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीवर केलेल्या वैद्यकीय खर्चाची महत्तम वजावट किती मिळेल :

- (A) ₹ 25,000
- (B) ₹ 30,000
- (C) ₹ 50,000
- (D) प्रत्यक्ष झालेला खर्च

JUN - 50219/II—C

60. Techno India (Pvt.) Ltd., an Indian company purchased goods from Jems Ltd., U.K., an associated enterprise at ₹ 3,000 per piece. The following arm's length prices have been determined by the most appropriate method :

Situation	Price
1	2890
2	3050
3	2700
4	2940

The arm length price assuming international transaction is not in respect of wholesale trading will be :

- (A) ₹ 3,000
(B) ₹ 2,895
(C) ₹ 3,050
(D) ₹ 2,940

60. टेक्नो इंडिया (प्रा.) लिमिटेड या कंपनीने तिच्या सहयोगी उपक्रम असणाऱ्या जेम्स लिमिटेड या कंपनीकडून ₹ 3,000 प्रति नग या दराने माल खरेदी केली. सुयोग्य पद्धतीने बाहुलंब किंमत पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या :

परिस्थिती	मूल्य
1	2890
2	3050
3	2700
4	2940

आंतरराष्ट्रीय व्यवहार हा घाऊक व्यापार नाही असे गृहीत धरून बाहुलंबकत्व किंमत पुढीलपैकी कोणती असेल ?

- (A) ₹ 3,000
(B) ₹ 2,895
(C) ₹ 3,050
(D) ₹ 2,940

JUN - 50219/II—C

- | | |
|--|--|
| <p>61. is a mechanism to reduce price risk inherent in open position.</p> <p>(A) Swap</p> <p>(B) Hedging</p> <p>(C) Customised contract</p> <p>(D) Squaring off</p> | <p>61. मुक्त परिस्थितीत स्वाभाविक स्वरूपात उपस्थित असणारी मूल्यविषयक जोखीम कमी करण्याचे तंत्र म्हणजे :</p> <p>(A) अदलाबदल</p> <p>(B) द्वैध करार</p> <p>(C) ग्राहकाभिमुख करार</p> <p>(D) परस्पर करारपूर्ती</p> |
| <p>62. The theory of mercantilism is based on :</p> <p>(A) Gold</p> <p>(B) Dollar</p> <p>(C) Use of money</p> <p>(D) Exchange of goods for goods</p> | <p>62. व्यापारवादाचा सिद्धांत यावर आधारित होता.</p> <p>(A) सुवर्ण</p> <p>(B) डॉलर</p> <p>(C) मुद्रेचा वापर</p> <p>(D) वस्तूचा वस्तूसाठी विनिमय</p> |
| <p>63. Which one of the following is <i>not</i> a demerit of the MNCs ?</p> <p>(A) MNCs may destroy competition and acquire monopoly powers.</p> <p>(B) MNCs retard growth of employment in the home country.</p> <p>(C) MNCs provide means of integrating national economies.</p> <p>(D) Through transfer pricing MNCs avoid taxes in the home country.</p> | <p>63. खालीलपैकी कोणता बहुराष्ट्रीय कंपन्यांचा दोष नाही ?</p> <p>(A) बहुराष्ट्रीय कंपन्या स्पर्धेचा विनाश करून मक्तेदारी शक्ती संपादन करू शकतात.</p> <p>(B) बहुराष्ट्रीय कंपन्या यजमान देशातील रोजगारवृद्धी मंदावतात.</p> <p>(C) बहुराष्ट्रीय कंपन्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थांचे एकीकरण होण्यास हातभार लावतात.</p> <p>(D) हस्तांतरण किंमतीद्वारे बहुराष्ट्रीय कंपन्या यजमान देशातील कर चुकविण्याचा प्रयत्न करतात.</p> |

JUN - 50219/II—C

- | | |
|---|--|
| <p>64. Balance of trade balances the exports and imports of trade of a country.</p> <p>(A) Invisible</p> <p>(B) Merchandise</p> <p>(C) Industrial</p> <p>(D) Agricultural</p> | <p>64. व्यापारतोल देशाच्या व्यापारातील वस्तूंच्या आयात व निर्यातीत समतोल राखतो.</p> <p>(A) अदृश्य</p> <p>(B) व्यापारी</p> <p>(C) औद्योगिक</p> <p>(D) कृषी</p> |
| <p>65. Which <i>one</i> of the following is <i>not</i> a form of counter trade ?</p> <p>(A) Buy back</p> <p>(B) Compensation deal</p> <p>(C) Counter purchase</p> <p>(D) Purchase on credit</p> | <p>65. खालीलपैकी कोणता प्रतीव्यापार याचा प्रकार नाही ?</p> <p>(A) पुनखरेदी</p> <p>(B) क्षतीपूरक व्यवहार</p> <p>(C) प्रतीखरेदी</p> <p>(D) पतपुरवठ्या आधारे केलेली खरेदी</p> |
| <p>66. Usually balance of payments accounts the transactions of a country for :</p> <p>(A) Five years</p> <p>(B) Two years</p> <p>(C) One year</p> <p>(D) Ten years</p> | <p>66. सामान्यतः व्यवहारशेष देशाच्या व्यवहारांची साठी नोंद ठेवतो.</p> <p>(A) पाच वर्षा</p> <p>(B) दोन वर्षा</p> <p>(C) एका वर्षा</p> <p>(D) दहा वर्षा</p> |

JUN - 50219/II—C

- | | |
|---|--|
| <p>67. The key factor for attracting FDI is :</p> <p>(A) Interest rates existing for a country</p> <p>(B) Entry/Exit policies</p> <p>(C) Purchasing power</p> <p>(D) All of the above</p> | <p>67. थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करणारा हा घटक आहे.</p> <p>(A) देशातील सद्या अस्तित्वात असणारे व्याजदर</p> <p>(B) आगमन/निर्गमन धोरण</p> <p>(C) क्रयशक्ती</p> <p>(D) वरीलपैकी सर्व</p> |
| <p>68. South Asian Association for Regional Co-operation (SAARC) was established on December, 1985 in city.</p> <p>(A) Islamabad</p> <p>(B) Kathmandu</p> <p>(C) Dhaka</p> <p>(D) New Delhi</p> | <p>68. क्षेत्रीय सहकार्यासाठीचा दक्षिण आशियाई संघ (सार्क)ची स्थापना डिसेंबर, 1985 मध्ये या शहरात झाली.</p> <p>(A) इस्लामाबाद</p> <p>(B) काठमांडू</p> <p>(C) ढाका</p> <p>(D) नवी दिल्ली</p> |
| <p>69. Which of the following is <i>not</i> the type of tariff reduction mechanism under agreement on agriculture (AOA) ?</p> <p>(A) Amber box subsidy</p> <p>(B) Blue box subsidy</p> <p>(C) Green box subsidy</p> <p>(D) Purple box subsidy</p> | <p>69. कृषिविषयक करार संदर्भात खालीलपैकी कोणता प्रकार जकात कमी करण्यासाठी वापरता येत नाही ?</p> <p>(A) तपकिरी पेटी अनुदाने</p> <p>(B) नील पेटी अनुदाने</p> <p>(C) हरित पेटी अनुदाने</p> <p>(D) जांभळी पेटी अनुदाने</p> |

JUN - 50219/II—C

70. Which one of the following is *not* economic factor to cause disequilibrium in the balance of payments ?

- (A) Development disequilibrium
- (B) Social disequilibrium
- (C) Structural disequilibrium
- (D) Cyclical disequilibrium

71. Human Resource Accounting is an expected solution over the limitations of

- (A) Assets and liability
- (B) Income and expenses
- (C) Realisation concept
- (D) Money measurement concept

72. Which of the following industries does *not* use the process costing ?

- (A) Oil refineries
- (B) Distilleries
- (C) Sugar
- (D) Aircraft manufacturing

70. खालीलपैकी कोणता आर्थिक घटक हा व्यवहारशेतातील असमतोलास कारणीभूत नसतो ?

- (A) विकास असमतोल
- (B) सामाजिक असमतोल
- (C) संरचनात्मक असमतोल
- (D) चक्रीय असमतोल

71. मानवी संसाधन लेखांकन हे च्या मर्यादेवर अपेक्षित उपाय आहे.

- (A) मालमत्ता आणि देणी
- (B) उत्पन्न आणि खर्च
- (C) वसुली संकल्पना
- (D) पैसारूप मापन संकल्पना

72. खालीलपैकी कोणता उद्योग प्रक्रिया परिव्यय निर्धारणचा अवलंब करित नाही ?

- (A) तेल शुद्धीकरण
- (B) मद्यनिर्मिती
- (C) साखर
- (D) विमाननिर्मिती

JUN - 50219/II—C

73. When prices show a rising trend, which one of the following methods of inventory valuation will result in lower income and lower valuation of inventory ?

- (A) FIFO
- (B) LIFO
- (C) Simple average method
- (D) Weighted average method

74. ABC Ltd. has profit after tax ₹ 80,000, Depreciation ₹ 15,000 and decrease in debtors ₹ 25,000. What is the cash flow from operating activities ?

- (A) ₹ 55,000
- (B) ₹ 40,000
- (C) ₹ 1,20,000
- (D) ₹ 65,000

73. जेव्हा किंमतीमध्ये चढता कल असतो तेव्हा खालीलपैकी कोणत्या मालसाठा मूल्यांकन पद्धतीमुळे उत्पन्न आणि मूल्यांकन कमी होईल ?

- (A) FIFO (फिफो)
- (B) LIFO (लिफो)
- (C) साधारण सरासरी पद्धत
- (D) भारांकित सरासरी पद्धत

74. एबीसी कंपनीचा करोत्तर नफा ₹ 80,000 असून घसारा ₹ 15,000 आणि ऋणकोमध्ये घट ₹ 25,000 आहे. तर कामकाज कार्यातून निर्मित होणारा रोख प्रवाह किती ?

- (A) ₹ 55,000
- (B) ₹ 40,000
- (C) ₹ 1,20,000
- (D) ₹ 65,000

JUN - 50219/II—C

- | | |
|---|---|
| <p>75. At the time of consolidation issue of bonus shares by subsidiary company out of capital profit will</p> <p>(A) Decrease cost of control</p> <p>(B) Increase cost of control</p> <p>(C) Increase holding ratio</p> <p>(D) Have no effect on cost of control</p> | <p>75. एकत्रिकरण करण्याच्या समयी उपकंपनीने बक्षिस भागांचे वाटप भांडवली नफ्यातून केले असल्यास त्यामुळे होईल.</p> <p>(A) नियंत्रण परिव्ययमध्ये घट</p> <p>(B) नियंत्रण परिव्ययमध्ये वृद्धी</p> <p>(C) धारण गुणोत्तरात वृद्धी</p> <p>(D) नियंत्रण परिव्ययावर काही परिणाम होणार नाही</p> |
| <p>76. The sweat shares are allotted to</p> <p>(A) Investors</p> <p>(B) Employees</p> <p>(C) Vendors</p> <p>(D) Promoters</p> | <p>76. पारिश्रमिक भागाचे वाटप यांना केले जाते.</p> <p>(A) गुंतवणूकदार</p> <p>(B) कर्मचारी</p> <p>(C) विक्रेता</p> <p>(D) प्रवर्तक</p> |
| <p>77. Cost auditor is appointed by :</p> <p>(A) The shareholders in the general meeting</p> <p>(B) The Central Government</p> <p>(C) The Registrar of Companies</p> <p>(D) The Board of Directors</p> | <p>77. परिव्यय अंकेक्षकाची नेमणूक करतात.</p> <p>(A) सर्वसाधारण सभेत भागधारक</p> <p>(B) केंद्र सरकार</p> <p>(C) कंपनी निबंधक</p> <p>(D) संचालक मंडळ</p> |

JUN - 50219/II—C

78. Employee benefits to employees in financial statements are recognised as per

- (A) Indian AS-1
- (B) Indian AS-9
- (C) Indian AS-6
- (D) Indian AS-19

79. X and Y share profits and losses in the ratio of 2 : 1. They take Z as a partner and the new profit sharing ratio becomes 3 : 2 : 1. Z brings ₹ 4,500 as premium for goodwill. What will be the value of firm's goodwill ?

- (A) ₹ 4,500
- (B) ₹ 18,000
- (C) ₹ 27,000
- (D) ₹ 24,000

78. आर्थिक विवरणपत्रात कर्मचाऱ्यांना देय असणारे लाभ या भारतीय लेखांकन मानकानुसार घेतले जातात.

- (A) Indian AS-1
- (B) Indian AS-9
- (C) Indian AS-6
- (D) Indian AS-19

79. एक्स आणि वाय यांचे नफा-तोटा गुणोत्तर 2 : 1 असून त्यांनी झेड यांना भागीदार म्हणून घेतले आहे आणि नवीन नफा-तोटा गुणोत्तर 3 : 2 : 1 आहे. झेड यांनी ₹ 4,500 हे गुडविलसाठी अधिमूल्य (लौकिक मूल्य) म्हणून आणले आहेत. तर संस्थेच्या लौकिक मूल्याचे (गुडविलचे) मूल्य किती ?

- (A) ₹ 4,500
- (B) ₹ 18,000
- (C) ₹ 27,000
- (D) ₹ 24,000

JUN - 50219/II—C

80. What is said as essence of Auditing ?

- (A) Vouching
- (B) Verification
- (C) Valuation
- (D) Internal check

81. Which of the following is *not* the basic economic problem ?

- (A) What to produce ?
- (B) How to produce ?
- (C) What to consume ?
- (D) For whom to produce ?

82. The effect of a change in price is negative for superior goods.

- (A) Price
- (B) Income
- (C) Substitution
- (D) Inflation

80. अंकेक्षणाचा अर्क कशाला म्हणतात ?

- (A) प्रमाणन
- (B) सत्यापन
- (C) मूल्यांकन
- (D) अंतर्गत पडताळा

81. खालीलपैकी कोणती मूलभूत आर्थिक समस्या नाही ?

- (A) काय उत्पादित करावे ?
- (B) कसे उत्पादित करावे ?
- (C) कशाचा उपभोग घ्यावा ?
- (D) कुणासाठी उत्पादित करावे ?

82. श्रेष्ठतम वस्तूसाठी किंमतीतील बदलांचा हा परिणाम ऋण असतो.

- (A) किंमत
- (B) उत्पन्न
- (C) पर्यायता
- (D) भाववाद/चलनवाद

JUN - 50219/II—C

83. If two goods are perfect complements to each others, then indifference curves are

- (A) Right angled
- (B) Left angled
- (C) Convex to origin
- (D) Downward sloping

84. X : Long run average cost curve is flat U-shaped.

Y : It is called an envelope curve.

- (A) Only X is correct
- (B) Only Y is correct
- (C) Both X and Y are correct
- (D) Both X and Y are incorrect

85. Which of the following is *not* a fixed cost ?

- (A) Payment of interest on borrowed capital
- (B) Charges for fuel and electricity
- (C) Depreciation charges on equipments and buildings
- (D) Contractual rent for equipment or building

83. जेव्हा दोन वस्तू एकमेकांना पूर्णतः परस्परपूरक असतात तेव्हा समवृत्ती वक्र हे असतात.

- (A) उजव्या कोनातील
- (B) डाव्या कोनातील
- (C) बहिर्वक्र
- (D) वरून खाली येणारे

84. क्ष : दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र (LRAC) हा विस्तारित U आकाराचा असतो.

य : त्यास लिफाफा वक्र असे संबोधतात.

- (A) फक्त 'क्ष' बरोबर आहे
- (B) फक्त 'य' बरोबर आहे
- (C) 'क्ष' व 'य' दोन्ही बरोबर आहेत
- (D) 'क्ष' व 'य' दोन्ही चूक आहेत

85. खालीलपैकी कोणता स्थिर खर्च **नाही** ?

- (A) कर्जाऊ भांडवलावरील व्याजाचे देणे
- (B) इंधन आणि वीज याचे शुल्क
- (C) साधनसामग्री आणि इमारतीवरील घसारा
- (D) साधनसामग्री आणि इमारतीवरील भाडेकरार

JUN - 50219/II—C

86. In which of the following market structure is the demand curve of the market represented by the demand curve of the firm ?
- (A) Monopolistic competition
(B) Perfect competition
(C) Monopoly
(D) Oligopoly
87. X : The extra expenditure incurred by a firm on competitive advertisement is selling cost.
Y : There are several wastes under monopolistic competition.
- (A) Only X is correct
(B) Only Y is correct
(C) Both X and Y are correct
(D) Both X and Y are incorrect
88. This is *not* a feature of monopolistic competition :
- (A) Product differentiation
(B) Free entry and exit
(C) Selling cost
(D) Interdependence
86. खालीलपैकी कोणत्या बाजारसंरचनेत पेढीचा मागणीवक्र हा बाजार मागणीवक्राचे प्रतिनिधित्व करतो ?
- (A) मक्तेदारीयुक्त स्पर्धा
(B) पूर्ण स्पर्धा
(C) मक्तेदारी
(D) अल्पाधिकार
87. क्ष : उत्पादनपेढीने स्पर्धात्मक जाहिरातींवर केलेला अतिरिक्त खर्च म्हणजे विक्री खर्च होय.
य : मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विविध प्रकारचे अपव्यय असतात.
- (A) फक्त 'क्ष' बरोबर आहे
(B) फक्त 'य' बरोबर आहे
(C) 'क्ष' आणि 'य' दोन्ही बरोबर आहेत
(D) 'क्ष' आणि 'य' दोन्ही चूक आहेत
88. मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे हे वैशिष्ट्य नाही :
- (A) उत्पादन भिन्नता
(B) मुक्त आगमन आणि निर्गमन
(C) विक्री खर्च
(D) परस्परावलंबन

JUN - 50219/II—C

89. Match the columns :

Group-A

- (w) Monopolistic competition
 (x) Price rigidity
 (y) Dumping
 (z) Collusion

Group-B

- (i) Sale of goods at varying prices in foreign and domestic market.
 (ii) Edward Chamberlin.
 (iii) Firms working together in price determination.
 (iv) Paul Sweezy.

Codes :

- (A) (w)-(ii) (x)-(iii) (y)-(i) (z)-(iv)
 (B) (w)-(iv) (x)-(ii) (y)-(i) (z)-(iii)
 (C) (w)-(ii) (x)-(iv) (y)-(i) (z)-(iii)
 (D) (w)-(iv) (x)-(i) (y)-(iii) (z)-(ii)

90. Who among the following has *not* contributed to the theory of games ?

- (A) J. Von Neumann
 (B) Oskar Morgenstern
 (C) John Nash
 (D) Robert Samuelson

89. जोड्या जुळवा :

गट-अ

- (w) मक्तेदारीयुक्त स्पर्धा
 (x) किंमत ताठरता
 (y) राशीपातन
 (z) खलबत

गट-ब

- (i) देशी व विदेशी बाजारात भिन्न किंमतीस वस्तूची विक्री
 (ii) एडवर्ड चेंबरलीन
 (iii) किंमत निर्धारणात पेढ्यांचे अंतर्गत सहकार्य
 (iv) पॉल स्विझी

संहिता :

- (A) (w)-(ii) (x)-(iii) (y)-(i) (z)-(iv)
 (B) (w)-(iv) (x)-(ii) (y)-(i) (z)-(iii)
 (C) (w)-(ii) (x)-(iv) (y)-(i) (z)-(iii)
 (D) (w)-(iv) (x)-(i) (y)-(iii) (z)-(ii)

90. खालीलपैकी कोणी द्युत सिद्धांतात योगदान दिलेले नाही ?

- (A) जे. वॉन न्यूमन
 (B) ऑस्कर मॉर्गनस्टर्न
 (C) जॉन नॅश
 (D) रॉबर्ट सॅम्युअलसन

JUN - 50219/II—C

91. The measure of business risk is :

- (A) Operating leverage
- (B) Financial leverage
- (C) Combined leverage
- (D) Working capital leverage

92. DCF technique of Capital Budgeting does *not* include the following :

- (A) NPV (Net Present Value)
- (B) P.I. (Profitability Index)
- (C) IRR (Internal Rate of Return)
- (D) ARR (Average Rate of Return)

93. A firm has a cash dividend of ₹ 42 per share and an average growth rate of 5% per annum in cash dividend. The required rate of return is 12% per annum. Find the present value of the share :

- (A) ₹ 600
- (B) ₹ 294
- (C) ₹ 500
- (D) ₹ 650

91. व्यावसायिक जोखीमचे मापक हे :

- (A) क्षमता उपयोग प्रतिपूरक परिणाम
- (B) वित्तीय प्रतिपूरक परिणाम
- (C) एकत्रित प्रतिपूरक परिणाम
- (D) खेळते भांडवल प्रतिपूरक परिणाम

92. भांडवल अंदाजपत्रकीय कसररोख प्रवाह तंत्रात खालील बाबींचा समावेश होत नाही :

- (A) निव्वळ वर्तमान मूल्य
- (B) लाभप्रदता निर्देशांक
- (C) अंतर्गत परतावा दर
- (D) सरासरी परतावा दर

93. एका व्यवसाय संस्थेचा रोख लाभांश प्रतिभाग ₹ 42 असून त्याच्या रोख लाभांशातील वृद्धी दर 5% प्रतिवर्ष आहे. अपेक्षित परतावा दर 12% प्रतिवर्ष आहे. तर त्या भागाचे वर्तमान मूल्य शोधा :

- (A) ₹ 600
- (B) ₹ 294
- (C) ₹ 500
- (D) ₹ 650

JUN - 50219/II—C

94. The nominal rate of interest is equal to :
- (A) Real rate + Risk premium – Inflation
- (B) Real rate + Risk premium + Inflation
- (C) Real rate – Risk Premium + Inflation
- (D) Real rate
95. SDRs are :
- (A) International reserve assets
- (B) US currency
- (C) Crawling peg
- (D) ADR
96. Domestic currency tends to depreciate owing to :
- (A) Lowering of inflation rate
- (B) Constant inflation rate
- (C) High inflation rate
- (D) No inflation rate
97. Money market hedge involves :
- (A) Going for a forward contract
- (B) Going for a future contract
- (C) Going for a backward contract
- (D) A position to cover a future payables receivable position
94. नाममात्र व्याजाचा दर हा बरोबर असतो.
- (A) वास्तविक दर + जोखीम अधिमूल्य – महागाई
- (B) वास्तविक दर + जोखीम अधिमूल्य + महागाई
- (C) वास्तविक दर – जोखीम अधिमूल्य + महागाई
- (D) वास्तविक दर
95. विशेष उचल अधिकार हे होत.
- (A) आंतरराष्ट्रीय राखीव मालमत्ता
- (B) संयुक्त राज्य (यू.एस.) चलन
- (C) रांगणे खिळवून ठेवणे
- (D) ए.डी.आर. (अमेरिकन उचल हक्क)
96. मुळे एतदेशीय चलनाचा घसरण्याचा कल असतो.
- (A) महागाई दर कमी झाल्याने
- (B) महागाई दर स्थिर असल्यामुळे
- (C) महागाई दर उच्च (अधिक जादा) असल्यामुळे
- (D) महागाई दर नसल्यामुळे
97. पैसा बाजार द्वैध व्यवहारात चा समावेश असतो.
- (A) वायदा करारात जाणे
- (B) भविष्य करारात जाणे
- (C) पश्चातकरण करारात जाणे
- (D) भविष्यातील देय येणे परिस्थितीची परिस्थिती व्यापणे

JUN - 50219/II—C

- | | |
|---|--|
| <p>98. Multilateral Investment Guarantee Agency (MIGA) covers :</p> <p>(A) Political risk</p> <p>(B) Commercial risk</p> <p>(C) Management risk</p> <p>(D) Exchange risk</p> <p>99. At operating Break-even Point which of the following is <i>true</i> ?</p> <p>(A) Sales revenue just covers the fixed cost</p> <p>(B) Sales revenue is just equal to revenue variable cost</p> <p>(C) Fixed cost is same as that of variable cost</p> <p>(D) EBIT is zero</p> <p>100. As per Net Income Approach theory a firm can increase its value and reduce the overall cost of capital by increasing the proportion of in its capital structure.</p> <p>(A) Debt</p> <p>(B) Equity</p> <p>(C) Preference shares</p> <p>(D) Retained earnings</p> | <p>98. बहुराष्ट्रीय गुंतवणूक हमी संस्था (एम.आय.जी.ए.) मध्ये अंतर्भूत होते.</p> <p>(A) राजकीय जोखीम</p> <p>(B) व्यावसायिक जोखीम</p> <p>(C) व्यवस्थापन जोखीम</p> <p>(D) विनिमय जोखीम</p> <p>99. कामकाजी (कार्यकालीन) समच्छेद बिंदू संदर्भात खालील विधान सत्य आहे :</p> <p>(A) विक्री महसूल फक्त स्थिर खर्च वसूल करतो.</p> <p>(B) विक्री महसूल फक्त बदलता महसूल वसूल करतो.</p> <p>(C) स्थिर परिव्यय हा बदलत्या परिव्ययाइतका असतो.</p> <p>(D) व्याज आणि करोत्तर मिळकत शून्य आहे.</p> <p>100. निव्वळ उत्पन्न (आय) दृष्टिकोन सिद्धांतानुसार एखादी व्यवसाय संस्था तिचे मूल्य वाढवू शकते आणि तिचे समस्त भांडवल परिव्यय च्या प्रमाणात भांडवल संरचना वाढवू शकते.</p> <p>(A) कर्ज</p> <p>(B) सामान्य भाग</p> <p>(C) अग्रहक्क भाग</p> <p>(D) साठवलेली मिळकत/अवितरित नफा</p> |
|---|--|

JUN - 50219/II—C

ROUGH WORK

prepp
Your Personal Exam Guide